

AGC Networks Limited Equinox Business Park Tower 1, Off BKC LBS Marg, Kurla (West) Mumbai 400 070 T - +91 22 6661 7272 www.agcnetworks.com

AGC/SD/SE/2020/142

December 12, 2020

Corporate Relationship Department	Corporate Relationship Department		
Bombay Stock Exchange Limited	National Stock Exchange Limited		
P.J. Towers, Dalal Street, Fort,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra		
Mumbai – 400 001	(East), Mumbai – 400 051		

Dear Sir,

Sub.: Submission of Newspaper Advertisement clippings pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

Ref.: Scrip code BSE: 500463/NSE: AGCNET

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith clippings of the Newspaper Advertisement(s) published on Saturday, December 12, 2020, in The Free Press Journal, English edition and Navshakti, Marathi edition regarding publication of the results of the remote e-voting process and e-voting conducted at the Extra Ordinary General Meeting of the Company held on Friday, December 11, 2020.

This is for your information, record and necessary action.

Thanking You,
For AGC Networks Limited

Aditya Goswami Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



एजीसी नेटवर्क लिमिटेड

नों. का.: इक्विनॉक्स बिझनेस पार्क (पेनिन्सुला टेक्नो पार्क), ऑफ वांद्रे कुर्ला संकुल, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प.), मुंबई-४०० ०७० सीआयएनः एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५२

११ डिसेंबर, २०२० रोजी झालेली विशेष सर्वसाधारण सभा, ई-व्होटींग व ईजीएम मधील मतदानाच्या निकालांची घोषणा

ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''एलओडीआर रेग्युलेशन'') नुसा कंपनीने भागधारकांना विशेष सर्वसाधारण सभेच्या (''ईजीएम'') सूचनेतील प्रस्तावित ठरावांव इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देणे त्यांना शक्य व्हावे याकरिता ई-व्होटींगची सविधा परवली होती. ई-न्होटींग मंगळवार, ८ डिसेंबर, २०२० रोजीच्या स. ९.०० वा. (भाप्रवे) पासून गुरुवार, १० डिसेंबर, २०२० रोजीच्या सं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत खुले होते.

संचालक मंडळाने रिमोट ई-व्होटींग आणि ईजीएम मध्ये ई-व्होटींग साठी तपासणी अधिकारी म्हणून डॉ. एस. के. जैन, व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. तपासणी अधिकाऱ्यांनी १० डिसेंबर . २०२० रोजी सं. ५.०० वा. पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मतांची आणि ईजीएम मध्ये घेतलेल्या ई-

व्हाटा	व्हाटांगचा पडताळणा कला आणि त्याचा अहवाल ११ डिसबर, २०२० राजा सादर कला.						
दिनांव	दिनांक ११ डिसेंबर, २०२० च्या तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालाप्रमाणे एकत्रित निकाल खालील प्रमाणेः						
अनु. क्र.	तपशील	ठरावाचा	बाजुने पडलेल्या	विरुद्ध पडलेल्या			
क्र.		प्रकार	मतांची %	मतांची %			
_	प्रेफरेन्शिअल बेसिसवर कन्व्हर्टीबल	21 1111	मतांची % १००.००	मतांची % ०.००			

विशेष ठराव

मध्ये फेरफार करणे तपासणी अधिकाऱ्यांच्या एकत्रित अहवालाच्या आधारे, ईजीएमच्या सचनेत मांडलेले सर्व ठराव गागधारकांनी आवश्यक बहमतांनी रितसर मंजुर केले

२. कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन

एजीसी नेटवर्क्स लिमिटेड सार्ठ

800.00

दिनांकः ११ डिसेंबर, २०२० स्जय शेट

तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटी

(सीआयएन: यु ९१९९० एमएच २००४ एनपीएल १४८२२१) नोंदणी कार्यालय: प्लॉट क्र.एएम२९/पीटी,शिवाजीनगरजवळ, एमआयडीसी,तारापूर,जि.पालघर—४०१५०६,दूरध्वनी:९६०७००११८५ ई.मेल: teps123_cetp@yahoo.co.in, info@tepscetp.in

याद्वारे सूचना देण्यात येते कीं, तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटीच्या सभासदांची 16वी वार्षिक सर्वसाघारण सभा गुरूवार, दिनांव 24 डिसेंबर, 2020 रोजी सायं.ठीक 5.00 वाजतां, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायदा 2013 च्या अनुषंगाने जारी केलेल्या सर्वसाधारण परिपत्रके क.14/2020 दि.8–4–2020, क.17/2020 दि.13–4–2020 व क 20/2020 दि. 5-5-2020 (एमसीए परिपत्रके) अनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमांमार्फत (ऑएव्हीएम), सदर सभेच्या नोटीसीमध्ये नमूद कामकाजासंबंधी ठेवण्यात आली आहे.

16व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष 2019-20 साठीची कंपनीची आर्थिक पत्रके ("वार्षिक अहवाल 2019-20" ज्यांचे इमेल आयडीज कंपनीकडे नोंदलेले आहेत अशा सभासदांना ई मेलद्वारे पाठवण्यात येत आहेत.

सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्यासाठी कंपनीने रिमोट ई—व्होटींग आणि व्हीसी/ओएव्हीएम प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि. (CDSL) ची नियुक्ती केलेली असून संदर एजन्सीमार्फत सभासदाना CDSL र्व्ह व्होटींग सिस्टीमच्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहाणोची सूविधा पुरविली जाईल. सदरची सुविधा https://www.evotingindia.com लिंकअंतर्गत shareholder/member logir केडेन्शिअल्स वापरून सभासद रिमोट ई—व्होटींग करू शकतात. ज्या सभासदांनी त्यांचे ई.मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्याकरीतां वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई—व्होटींग द्वारे सभेस उपस्थित रहाणे व ई—व्होटींग करावयाची प्रकिया व पध्दत याची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसीमध्ये देणेत आली आहे.

ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणी किंव अद्यावत केले नसतील ते त्याचे / तिचे नांव,संपूर्ण पत्ता,ई.मेल,फोलिओ कमांक नमूद करून त्याच्या सहीनिशीचे स्कॅन केलेले पत्र ई.मेलद्वारे कंपनीकडे पाठवून किंवा ही सर्व कागदपत्रे कंपनीच्या भाग हस्तांतरण एजंट म्हणजेच सॅटेलाईंट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि., ए/106—107, दत्ताणी प्लाझा, ईस्ट–वेस्ट कंपौंड, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका, मुंबई–400072 ई मेल आयडीः service@satellitecorporate.com; info@satellittecorporate.com यांचेकडे पाठवून नों दणी किंवा अद्यावत करू शकतात.

संबंधीत कायद्यातील तरतूदीच्या अनुषंगाने वार्षिक सर्वसाधारण हजर राहून मतदान करण्यासाठी हक्कदार असलेले सभासद त्याच्या / तिच्या ऐवजी हजर राहून मतदान करण्यासाठी प्रतिपत्री व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी हक्कदार आहेत आणि प्रतिपत्री व्यक्ती कंपनीची सभासद असणे आवश्यक नाही. सदरची वार्षिक सर्वसाधारण सभा उपरोक्त एमसीए परिपत्रकानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग किंवा अन्य दुकश्राव्य माध्यमादवारे घेणेत येणार असल्याने सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही. म्हणून एमसीए परिपत्रकांतील तरतूदीनुसार सभासदांकडून प्रतिपत्री नियुक्तीची सुविधा सदर वार्षिक सर्वसाधारण सभेकरीतां उपलब्ध नाही त्यामुळे प्रतिपत्री नियुक्ती फॉर्म, उपस्थिती पत्रक व वार्षिक सर्वसाधारण सभेचा रूट नकाशा सदर नोटीसीसोबत जोडलेला नाही.

मंडळाच्या आदेशानुसार तारापूर इन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटी करिता दिनांक : 10 डिसेंबर 2020 सही / - गजानन जाधव, व्यवस्थापक (नियुक्त सरव्यवस्थापक–तांत्रिक)

जाहीर नोटीस

सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसी

कळविण्यात येते की, गावमौजे : भुईगाव बुद्रुक

तालुका व पोटतुकडी : वसई, जिल्हा व तुकडी

पालघर येथील सर्वे नंबर १९५, हि.नं. ७, क्षेत्र

०-१९-२० हे आर पति आकारणी रू १ २५

पैसे या वर्णनाची जमिन मिळकत ७/१२ सदरी

9. श्रीमती, मरीना मेनेंजेस व २. श्री, ज्यड

मिरांडा दोघे राहणार : ३०३ ए, पर्ल अपार्टमेंन्त

थर्ड कॉस रोड हाय पॉइन्ट लवळ लोखडवाल

अंधेरी (प.), मुंबई – ४०००५३, हयांचे नावे

असन सदर मिळकत त्यांच्याच मालकी व

हिस्सा कब्जेवहिवाटीत आहे. सदर मिळकत

त्यांनी आमच्या अशिलांना कायम विकत देण्या

मान्य व कबूल केले आहे. तरीही, सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यक्तीचा,

संस्थेचा, गहाण, दान, बक्षिस, फरोक्त वापर

कूळ वहिवाट अदलाबदल, वारसा, पोटगी वा

अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध

अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध

झाल्याचे तारेखपासून १४ दिवसांच्या आत

आमच्या खालील कार्यालयात लेखी हरकत

कायदेशीर पुराव्यासह देणे आवश्यक आहे

उशिरा अथवा कागदपत्राविना येणा—य

हरकतीचा अजिबात विचार केला जाणार नाही.

यात कसूर केल्यास तसा हक्क नाही

असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजू

फरगोज वकील ॲन्ड असोशिएट्स तर्फें

कार्या. फ्लॅट क. अे/१०२ व १०३, पहील

मजला, सागर पार्क को. ऑप हो. सो. लि

सागरशेत, वसई–पश्चिम, ता. वसई, जि.

पढील व्यवहार पूर्ण केला जाईल.

ॲंड. स्टिफन लॉरेन्स फरगोज

पालघर, पिन – ४०१ २०१.

दिनांक: १२,१२,२०२०

सही/

ॲक्सिस बँक लिमिटेड

лик सीआयएन: एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९ स्टुक्चर्ड ॲसेटस् ग्रुप, कॉर्पोरेट कार्यालयः ''ॲक्सिस हाऊस'', सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०२५ द्र. +९१-२२-२४२५५७२८, मो.: ९७६९७९८७८९, www.axisbank.com नोंदणीकृत कार्यालयः "त्रिशुल", ३रा मजला, समर्थेश्वर मंदिर समोर, लॉ गार्डन जवळ, एलीसब्रीज, अहमदाबाद-३८०००६.

शुद्धिपत्र

नवशक्तिमध्ये ११/१२/२०२० रोजी पान क्र. १२ वर छापून आलेल्या ॲक्सिस बँक लिमिटेडच्या विक्री/ई-लिलावाकरिता जाहीर सूचनेमधील वरुन ४७ व्या ओळीत, तारण धनकोंना ज्ञात भारः समोरिल थकीत मेंटेनन्स ची रक्कम रु. ४,८६९/- ऐवजी **रु. ४१,८६९/-** अशी वाचावी

संदीप अग्रवाल प्राधिकृत अधिकारी ॲक्सिस बँक लि.



CIN: L52399MH1987PLC044954 Regd. Off.: Knowledge House, Shyam Nagar, Off Jögeshwari-Vikhroli Link Road, Jögeshwari (East), Mumbai - 400060. Tel, No.: +91 12 4 055 2 000; Fax No.: +91 2 2 4055 2 000 Website: www.felindia. Framil: investorelations@futuregroup.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 33, 47 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 16th December, 2020, inter-alia, to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.

The above information is also available on the Company's website www.felindia.in and on the website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com .

For Future Enterprises Limited

Place: Mumbai Date: 10th December, 2020

Deepak Tanna Company Secretary



गरवारे क्लब हाऊस

(कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ८ अन्वये स्थापित कंपनी) नोंदणी कार्यालय : वानखेडे स्टेडियम, 'डी' रोड, चर्चगेट, मुंबई - ४०००२० सीआयएन : यु९२१००एमएच१९९३एनपीएल०७१४८८

फोन (कार्या) : ४३३२ ३३ ०० / ३३ ईमेल : info@garwareclub.com, वेबसाईट : www.garwareclub.com २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, व्हिडिओ कॉन्फरसिंग आणि ई-मतदानाच्या माहितीची सचना

सुचना याद्वारे देण्यात येते की, गरवारे क्लब हाऊसच्या सभासदांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही व्हिडिओ कॉन्फरसिंग/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (व्हीसी) मार्फत शनिवार, २६ डिसेंबर २०२० रोजी स. ११.०० वा. भाप्रवे. घेण्यात येणार आहे. कोव्हिड-१९ महामारीचा उद्रेक, सामाजिक अंतर मानकांचा अवलंब आणि देशात विविध ठिकाण व्यक्तीच्या हालचालीवर प्रतिबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी केलेले अनुक्रमे जनलर सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे, २०२० (एमसीए सर्क्युलर्स) च्या अनुपालनांत कंपन्यांना एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी मार्फत एजीएम घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीची एजीएम ही दिनांक ५ डिसेंबर २०२० रोजीच्या सूचनेत नमूद . केलेले कामकाज करण्यासाठी व्हीसी मार्फत घेण्यात येणार आहे.

सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०१९-२०२० ची इलेक्ट्रॉनिक प्रत ही क्लब हाऊसकडे ई-मेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे. एजीएमच्या तपशिल आणि व्हीसी मार्फत एजीएमला हजर राहण्याची माहिती आणि ई-मतदानाची प्रक्रिया https://www.garwareclub.com येथील क्लब हाऊसची आणि https://evoting.kfintech.com येथील केफिन टेक्नॉलॉजिसच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. ईमेल मार्फत एजीएमची सूचना पाठविण्याचे काम ९ डिसेंबर, २०२० रोजी पूर्ण झाले आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८, ११० सहवाचता वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲड मिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० च्या अनुपालनत सभासदांना एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाह्न मे. केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिन) द्वारे पुरविलेली इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धत वापरून एजीएणच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे आणि कामकाज अशा मतदानामार्फत करता येईल. दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख ३० सप्टेंबर

दुरस्थ ई-मतदानाचा कालावधी २३ डिसेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. सुरु होईल आणि २५ डिसेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. संपेल. एजीएमच्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबर २०२० रोजी ई-मतदान स. ११.०० वा. पासून एजीएम मधील अध्यक्षांद्वारे ई-मतदानाच्या समाप्तीची उद्घोषणा करेपर्यंत सुरु राहील. ज्या सभासदांनी दुरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते एजीएम मध्ये आभासी राह शकतात. परंतु एजीएमच्या दिवशी पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत.

व्यवस्थापकीय समितीच्या वतीने आणि करिता दिनांक : ०९.१२.२०२० नोंदणी कार्यालय वानखेडे स्टेडियम (राज के. पुरोहित) 'डी'' रोड, चर्चगेट सन्मा. उपाध्यक्ष डीआयएन : ०१४०८५८९ मंबई - ४०० ०२०

एसबीएफसी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

(पूर्वीची स्मॉल बिझनेस फिनक्रेडिट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. १०३, पहिला मजला, सी ॲण्ड बी स्केअर, संगम कॉम्प्लेक्स,

गाव चकाला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००५९

कब्जा सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(२) नुसार

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी एसबीएफसी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

फायनान्शिअल ॲसेटस ॲंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमुद केलेली

कर्जदार/सहकर्जदार यांनी रक्कम चकती करण्यामध्ये कसर केलेली आहे. म्हणन कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस यादारे सचना देण्यात येते

की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमुद तारखेस सदरह अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीचा नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या

विशेषतः कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये

धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

मिळकतीचे वर्णन आणि कब्जाची तारीख

गाव कांदिवली, तालुका आणि जिल्हा बोरिवली, मॅक्सस सिनेमाजवळ,

गोराई, मुंबई ४०००९२ येथे स्थित ''गोराई चिन्मय को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'', निसर्ग बिल्डिंग, रोड क्र. आरएससी-१,

सिटी सर्व्हें क्र. १४५, गाव चेंदणी कोळीवाडा, ठाणे पर्व, काशी आई

मंदिरासमोर, नाखुरा स्कूल, ठाणे, महाराष्ट्र-४००६०१ येथे बांधेलेल्या

''घनश्याम नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.'' अशा ज्ञात

इमारत क्र. ३ च्या पहिल्या मजल्यावरील मोजमापित ६३६ चौ. फू.

बिल्टअप क्षेत्र, फ्लॅट क्र. ११ धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि

केलेली रक्कम (रु.)

₹. १,००,७४,७७६.७६/-

(रुपये एक कोटी

चौऱ्याहत्तर हजार सातशे

शहात्तर आणि पैसे शहात्तर

मात्र) २५ जुलै, २०२०

E. X9.9X.9X.0.9X/-

(रुपये सत्तेचाळीस लाख

. चौऱ्याण्णव हजार नऊशे

ऐंशी आणि पैसे

अठठ्याहत्तर मात्र) २०

जुलै, २०२० रोजीस

प्राधिकृत अधिकारी

एसबीएफसी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा ट्रस्ट/एसबीएफसी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील.

कब्जाची तारीख: ८ डिसे. २०.

कब्जाची तारीख: ११ डिसे. २०.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे

रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमुद कर्जदार/सहकर्जदार यांना बोलाविण्यासाठी मागणी सूचना निर्गमित केलेली आहे.

लि., गोराई १, चांदगंगा सीएचएस जवळ, आरएससी | गोराई-॥।, म्हाडा लेआऊट, प्लॉट क्र. ३ अशा ज्ञात इमारतीमधील तळ

७०, एसव्हीआय स्कूलजवळ, बोरिवली पश्चिम, विजल्यावरील मोजमापित ७५० चौ. फू. सूपर बिल्टअप क्षेत्र दुकान क्र. १

विभाग

अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

कर्जदाराचे नाव आणि पत्ता

आणि मागणी सूचनेची तारीख

बोली क्र. ए१५, प्लॉट क्र. ८२, आसरा सीएचएस

मागणी सूचनेची तारीख : २३ जुलै, २०२०

फ्लॅट क्र. ११, १ ला मजला, बिल्डिंग क्र. ३.

ठाणे पूर्व, काशी आई मंदिरासमोर, नाखुरा स्कूल,

मागणी सूचनेची तारीख : २३ जुलै, २०२०

ानश्याम नगर सीएचएसएल, चेंदणी कोळीवाडा,

१) बाबुलाल धनजी पटेल.

२) जिग्नेश बाबुलाल पटेल,

मंबई- ४०००९१.

१) गरप्रीत कौर झीटा.

२) त्रिलोचन झीटा सिंग,

ठाणे, महाराष्ट्र-४००६०१.

दिनांक: १२/१२/२०२०

Co-owner alongwith Late Mr. Yashwan Haribhau Chaudhary (expired on 3.10.2020) and Late Mrs. Mira Yashwant Chaudhary (expired on 8.07.2020) of a Residential mises being Flat No. A/20 situated on the 4th Floor of Building known as "Mahamaya Co-operative Housing Society Ltd." located at Sarojini Naidu Road, J.L. Tambe Nagar, Mulund (West), Mumbai – 400 080 has agreed to sell the said Flat to Mrs. Bharati Mohan Patil and Mr. Mohan Yashwant Patil. All persons other than his brother Mr. Prathmesh Yashwant Chaudhary having or claiming any right, title, claim, demand o nterest in respect of the said Flat or to any part thereof by way of sale, exchange mortgage, lease, lien, charge, license, gift heritance, share, possession, trust pequest, possession, assignment or ncumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate he undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, failing which it

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, Mr. Sachin Yashwant Chaudhary who is

ADV. VINAL JAIN D - 1804, Rustomjee Atelier, Rustomjee Urbania, Near Maiiwada Junction, Easter Express Highway, Thane (W) – 400 601 Date: 12.12.2020

Place: Thane

shall be presumed that there are no claim:

and that claims, if any, have been waived o

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT (1) MRS. HARSHA G. CHAWLA , Indian inhabitants, residing at Flat No. 101, 1st Floor, "Golden Rays", Khar Golden Rays Co-operative Housing Society Ltd., 19th Road, Plot NO, 642, Khai (W),Mumbai 400 52, (2) MR. YASH L. BATRA Indian habitant, residing at Flat No. 201, 2nd floor, "Golden Rays", Khar Golden Rays Cooperative Housing Society Ltd., 19th Road, Plot No. 642, Khar (W), Mumbai 400 052, (3) MRS. KAVITA R. GOGIA , Indian Inhabitant residing at Flat 401, 4th Floor, "Golden Rays" Khar Golden Rays Co-operative Housing Society Ltd., 19th Road, Plot No. 642, Khai (W), Mumbai 400 052, (4) MRS. JYOTI KIRPLANI, Indian Inhabitant, residing at Flat No. 501, 5th Floor, "Golden Rays", Khar Golden Rays Co-operative Housing Society Ltd., 19th Road, Plot No. 642, Khar (W), Mumbai 400 052, (5) MR. NIRMAL KALANI, Indian Inhabitant, residing at Flat No. 601/602, 6th Floor, "Golden Rays", Khai Golden Rays Co-operative Housing Society Ltd., 19th Road, Plot No. 642, Khar (W), Mumbai 400 052, **(6) MRS. GAYATRI NANDU** KALANI, Indian Inhabitant, residing at Flat No. 701/702. 7th Floor, "Golden Rays", Khai Golden Rays Co-operative Housing Society Ltd 19th Road Plot No. 642 Khar (W) Mumbai 400 052are intending to sell and my client is intending to purchase the immovable property described in the Schedule

encumbrances. Any person having any claim or right in respect of the said property by way of nheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, possession of original title deeds or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 7days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my

hereunder, written free from all

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat Bearing No. 302 (admeasuring 550 sq ft.), on the 3rd floor of the building "Golden rays" of the building known as Khar Golden Rays Cooperative Housing Society Limited along with the stilt Car Parking Space in the building, situated at 19th Road, Khar (W), Mumbai 400 052 being Plot No. 642 village Danda, CTS No. E/6. Taluka Danda Khar district Mumbai benefits and advantages attached to the said Flat as also together with all the funds, deposits, reserves etc. with the said society The said plot is bounded by as under:

On or towards South side By plot No. 641 On or towards North Side: By Plot No. 643 On or towards East Side By 19th Road Khar On or towards West Side

Dated this 11th day of December 2020 Advocate Ram I. Ramrakhiani 102, Omex Apartment, Sahar Road, Koldongari, Andheri (E), Mumbai 400 069.

The spirit of Mumbai is now 92 years old!

FREE PRESS

NATION | WORLD | POLITICS | SPORTS | EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT

The Family Newspaper www.freepressjournal.in

The Mogaveera Co-operative Bank Ltd.

नोंद. आणि प्रशासकीय कार्यालय : ५ वा मजला, मोगावीरा भवन, एम.व्ही.एम. एज्युकेशनल कॅम्पस मार्ग, वीरा देसाई रोडलगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८.

> [नियम ८(१)अन्वये)] कब्जा सूचना (स्थावर मिळकत)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दी मोगावीरा को–ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून एक मागणी सचना जारी करून कर्जदार/हमीदार यांना सुचनेतील नमुद रकमेची व्याजासह परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता नियम ९ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार/तारण ऋणको आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा दी मोगावीरा को-ऑप. बँक लि. च्या भाराअधीन राहील.

अ.	कर्जदार/	मागणी सूचनेची	कब्जाची तारीख	स्थावर मिळकर्तीचे वर्णन आणि तारण मत्तेचे
क्र.	हमीदारांचे नाव	तारीख आणि		मालक
		थकीत रक्कम		
٤.	मे. मोडफिट	१८/०९/२०२०	०९.१२.२०२०	श्री. अनिल खिमजी भानुशाली-
	–कर्जदार	आणि		युनिट क्र. बी/१२, बेसमेट मजला, भारत इंडस्ट्रियल
٤.	श्री. महेश करामशी भानुशाली	₹.		इस्टेट, प्रकाश इंडस्ट्रियल प्रिमायसेस सीएचएस लि.,
٦.	श्री. अनिल खिमजी भानुशाली	२,३८,४०,९७९.६०		टी.जे. रोड, शिवडी (प.), मुंबई-४०००१५.
₹.	श्री. भरत कारसानदास भानुशाली	(३१/०५/२०२०	१०.१२.२०२०	श्री. महेश करामशी भानुशाली-
٧.	श्री. किशोर जेठालाल भानुशाली	रोजीस)		युनिट क्र. १५, १६, १७, १८, १९ आणि २०,
	-हमीदार			तळमजला, रमेश चेंबर्स, मिळकत क्र. ५६४, गाव
				सनारी, तालुका उरण, जि. रायगड.
				_

दिनांक: ११.१२.२०२० स्थळ: मुंबई

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT under the nstruction of my client, being the Prospective Purchaser, I am nvestigating the ownership, right, title and interest of MS. RESHMA SHAH, in respect of the property more particularly described in the schedule written hereunder. The Said Property is presently mortgaged with DHFL. Save and except DHFL if any other person/s having any claim or right, title or interest whatsoever in respect of the said Flat should send their claim and/or objection in writing to the undersigned with documentary evidence in support thereof (and not otherwise) within 10 (Ten) days of publication of this Notice, failing which, claims/objections if any, shall be deemed to have been waived and not binding on my client.

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED

Flat No. 404 admeasuring 365 square feet built up area (i.e. equivalent to 33.90 sq. metres) on the 4th Floor of building No. 5E known as "GREEN MEADOWS" of Green Meadows Building No. 5/6 Co-operative Housing Society Ltd., situated at Plot bearing C.T.S. No. 171/14, 180 (part) & 189 (part) of Village Akurli, Taluka Borivali, lying and being at Lokhandwala Township, Akurli Road, Kandivali (East), Mumbai -400101 in the Registration District of Mumbai City & Mumbai Suburban.

MANOJ K. BHATIA, Advocate BHATIA LAW ASSOCIATES 505, A-Wing, Rustomjee Sangam, 5th Floor, S. V. Road, Santacruz (West), Mumbai – 400054, Maharashtra, Landmark: Above Kotak Mahindra Bank & Opp. Vijay Sales Tel Nos. 26104447 / 4448

Place: MUMBAI Date: 12.12.2020

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client MRS. SHWETA VINEET MASAND is the absolute owner in respect of the Residential Premises bearing Flat No. 16, located on the 2ⁿ Floor, in the B-Wing of Amrachhaya Co

in respect of the Residential Premises bearing Flat No. 16, located on the 2" Floor, in the B-Wing of Amrachhaya Coperative Housing Society Ltd., (Registration No. 80M / HSG / 3769 of 1972 dated 20/09/1972) (hereinafter referred to as "the said Society") situated at Plot No. 2, Ashok Nagar, Nahur Road, Mulund (West), Mumbai – 400 080 (hereinafter referred to as "the said Premises") together with 5 fully paid up shares of Rs. 50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 171 to 175 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 35 (hereinafter referred to as "the said Society bearing Distinctive Nos. 171 to 175 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 35 (hereinafter referred to as "the said Samese"). The available chain of documents in respect of the Said Premises are (I) The First Agreement i. Sale Agreement dated 25" March 1975 was executed be tween SMT. KAMALADEVI wife of Late RAJENDRA PRASAD SINGH and SHRI HARI BANSH SINGH, (II) The Second Agreement was executed between SHRI HARI BANSH SINGH and MR. PRABODH CHANDRA JUNEJA (III) The First Agreement i.e. Deed of Gift dated 04" March 2017 was executed between MR. PRABODH CHANDRA JUNEJA (III) The Third Agreement i.e. Deed of Gift dated Offiginal Second Agreement and the said Original Second Agreement in respect of the said Premises are lost / misplaced and even after the diligent search the same are not traceable. My client is also not having the photocopy of any of the Original Second Agreement in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect of the said Premises or any part thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original Stecond Agreement, in her records. If any orders of order of any court of law, contracts, agreements, development right/s or otherwise of whatsoever nature, are required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances. Mumbai, Dated this 12^m day of December 2020.

VIKAS THAKKAR VIKAS I HAKKAR Advocate High Court Shop No. 2, Ambe Dham Premises Co-op. Soc. Ltd., Near Ambaji Dham Temple, M.G. Road, Mulund (West), Mumbai - 400 080

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील श्रीम. हेमलता रसिकलाल गाला आणि **श्री. जिगरकुमार रसिकलाल गाला** हे गाव मुंलुंड पश्चिम असलेले येथे मुरार रोड, मुंलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८० चे सीटीएस क्र ११३२ए जमिनीचे ते सर्व भाग आणि विभागावर स्थित अंतरिक्षा, ११वा मजल्यावर फ्लॅट क्र. ११०४ (सदर फ्लॅट) आणि अंतरिक्षा सीएचएस लि. (सदर सोसायटी) चे धारक क्र. ३११ ते ३१५ (प्रमाणपत्र क्र. ६३) रु. २५०/- चे पाच शेअर्स (यानंतर उल्लेखित सदर मिळकत) च्या खरेदीकरिता मालक श्रीम. विधी जाश्मीन भयानी आणि श्री. जाश्मीन रमेश भयानी सह वाटाघाटी करत आहे.

मुळता, **किरण एच हेमानी** एचयुएफ कर्ता किरण एच. हेमानी यांच्या माध्यमातून दिनांक ०८/०८/१९९० रोजीचे त्याला जोडलेले करारपत्रासह दिनांक ३०/०८/१९९४ रोजीचे घोषणाचे नोंदणीकृत विलेखाद्वारे प्रोमोटर **मे**. असोसिएटेड कंस्ट्रक्शन कंपनी यांच्याकडून सदर फ्लॅट खरेदी केला. श्रीम. विधी जे भयानी आणि श्री. जाशमीन आर. भयानी हे **किरण एच. हेमानी** एचयएफ यांच्याकडन २०/०७/२०२० रोजीच्या दिनांक . विक्रीकरिता नोंदणीकृत करारपत्राद्वारे खरेदी

श्रीम, विधी जाशमीन भयानी आणि श्री जाशमीन रमेश भयानी यांनी आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून सदर मिळकतीच्या गहाणाविरोधात कर्ज घेतला. एचडीएफसी बँक फर्स्ट वगळून कोणत्याही

व्यक्ती/क्तीं यांना सदर मिळकत किंवा त्यावरील भागाच्या संदर्भामध्ये किंवा विरोधात कोणताही दावा जसे की, वारसाहक, गहाण, ताबा, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, धारणाधिकार प्रभार, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार हस्तांतर परवाना अन्यथा कठल्याई खटल्यात शिक्षित किंवा अन्यकाही किंवा कोणताही इतर हक्क किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीकारांन कार्यालय क्र. ३, १ला मजला, सुप्रिया हाईट्स, पी.के. रोड, मुलुंड (प.), मुंबई-८० येथे सदर दाव्याकरीता पूराव्यासह या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे.

मिळकतीमधील कोणत्याही असा अभिप्रेत दावा किंवा हितसंबंधाच्या संदर्भाशिवाय व्यवहार केला जाईल जे सर्व हेतु आणि इच्छेनुसार त्यागित समजले जातील आणि इच्छक खरेदीदारावर बंधनकारक असणार

जर सदर दावा प्राप्त न झाल्यास. सदर

विवेक डी. रवानी (वकील) ठिकाण: मुंबई दिनांक: १२.१२.२०२०

एनकोर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (ईएआरसी) र्डएआरसी कार्यालयाचा पत्ताः ५ वा मजला. प्लॉट क. १३७. सेक्टर ४४. गुरुग्राम-१२२००२, हरियाणा

स्थावर मिळकतीच्या विक्री करिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता नियम ८ च्या तरतुदी आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ च्या तरतुदी

विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्व सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उद्घेखित स्थावर मिळकत ईएआरसी (तारण धनको) कडे गहाण/प्रभारीत असून तारण धनकोंचे प्राधिकृत अधिकान्यांद्वारे त्याचा कब्जा यात आला असून मे. अमर मेटल्स, श्री. नितिन प्रविणकुमार जैन, श्री. प्रविणकुमार फुटेरमल जैन आणि श्रीम. मिता नितिन जैन (कर्जदार/गहाणदार आणि हमीदार) यांच्याकडून ३१.०७.२०१६ रोजीचे तारण धनकोकडे थिकत असलेले रु. २.६४,३४,२६८.०८/**– (रुपये दोन करोड चौसष्ट लाख चौतीस हजार सहाशे** अ**डुसष्ट आणि पैसे आठ मात्र)** त्यासह वसुलीच्या तारखेपर्यंत मंजूरीत व्याज आणि अन्य लागू खर्च व प्रभार च्या बसुलीकरिता २८.१२.२०२० रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे'' या तत्त्वावर ती विकण्यात येणार आहे. तारण मत्तेचे वर्णन सह राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम चे तपशिल

स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत
(तारणमत्ता)		रक्कम (इअर)
श्री. प्रविणकुमार फुटेरमल द्वारा मालकीचे मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्ह्यामध्ये गोरेगावच्या गावामध्ये असलेले आणि जमीन धारक प्लॉट धारक क्र. सीटीएस क्र. ६०(भाग) आणि ७२ (भाग) आणि सल्हें क्र. ४, हिस्सा क्र. १ (भाग) च्या सर्व त्या भाग आणि विभागावर स्थित सदर मिळकत आणि राम मंदिर रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४ वखारिया इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-अपिरेटक सोसायटी लिमिटेड नावे ज्ञात इमारतीमध्ये तळमजल्यावर इंडस्ट्रीयल गाळा धारक क्र. ८, मोजमाणित ५८८ ची. फू. बिल्ट अप क्षेत्र यासह इमारती अन्वयं जिमनीमधील यथायोग्य अधिकार	रु. ५०,००,०००/– (रुपये पन्नास लाख मात्र)	रु. ६. ५,००,०००/- (रुपये पन्नास मात्र)
आणिसह कॉमन क्षेत्र आणि सुविधा वापरण्याचा अधिकार आणि सह सोडून देण्याचा अधिकार आणि सदर परिसराशी उपलब्ध असलेली पार्किंग चे सर्व ते भाग आणि विभाग सह सदर परिसराशी जोडलेले शेअर प्रमाणपत्र आणि सभासदत्व		

जर इअर भरणा तारीख आणि लिलावाची दिनांक सार्वजनिक सुट्ट्यां दिवशी घोषित झाल्यास दिनांक ही आपोआप लगेचच्या पुढच्या कार्यालयीन कामाच्या दिवशी पुढे घेतली जाईल.

सदर कर्जदार/सह-कर्जेदार/ गहाणदार यांना सदर सूचना ही ९५ दिवसांची विक्री सूचना आहे आणि याद्वारे सदर सूचनेच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत वरील उल्लेखित दायित्व कर्ज परत करण्याची शेवटची आणि अंतिम ... मंधी देण्यात येत आहे. कसूर केल्यास सदर मत्ता विक्री सूचनेमधील अटी आणि शर्ती आणि तसेच खाली प्रविलेल्या लिंक अनुसार विक्री करण्यात येतील.

ु विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशिलाकरिता कृपया तारण धनकोचे संकेतस्थळ म्हणजेच http://www.encorearc.com/ यावर देण्यात आलेली लिंक पहावी. कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीकरिता इच्छुक पक्षकारांनी श्री. हेमंत कुमार, एनकोर एआरसी यांना

एनकोर ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड

मोबाईल क्र. +९१-७७२८००२१४५ वर संपर्क करावा किंवा hemant.kumar@encorearc.com दिनांक : १२.१२.२०२० प्राधिकृत अधिकारी

इंडियन बैंक Indian Bank २६६-ए. टेंम्पल एव्हेन्य, देवधर रोड, माटंगा बाजार, माटंगा पर्व.

077-78887666. 78887468

matungabazaar@indianbank.co.in स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत. जिचा प्रत्यक्ष कब्जा इंडियन बँक, **माटुंगा बाजार शाखा**, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती श्री. शिवकुमार सेरवाई रहिवासीत येथे १७१/बी, फिशर लाईन कामराज सलाई, कीलाचंदपेट्टाई, मधुराई-६२५००९, श्रीम. एस. शिवकामी, १७१/बी, फिशर लाईन कामराज सलाई, कीलाचंदपेट्टाई, मधुराई-६२५००९, हमीदारः श्री. अथिथन सी पेरीयानान रहिवासीत येथे २५६, ट्रक टर्मिनल रोड, सायन कोळीवाडा, मुंबई-४०००३७, श्रीम. स्टेला ए नदार रहिवासीत येथे फ्लॅट क्र. ४०२, प्लॉट क्र. ३९, साई आशिष अपार्टमेंट, ऐश्वर्य हॉटेल जवळ, सेक्टर २०, कामोठे, पनवेल, मुंबई-४१०२०९, श्री. नरेश नारायण शेट्टी रहिवासीत येथे १२/बी-५०३, कल्पलक इस्टेट बराब, शैख मनारी रोड (पूर्व), कल्पक इस्टेट, राजेश टोकेंद्र ॲन्टॉप हिल, वडाळा, मुंबई-४०००३७ कडून इंडियन बँक, माट्ंगा बाजार शाखा, तारण धनकोंना थकीत रु. ७३५०२५१.९९ (रुपये त्र्याहत्तर लाख पन्नास हजार दोनशे एकावन्न मात्र) (०९.१२.२०२० रोजीस) च्या वसुलीकरिता २८.१२.२०२० रोजी 'जे आहे जेथे आहे' **'जे आहे जसे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे'** तत्वाने विकण्यात येणार आहेत.

	या मिळकतीचे तपशिलवार वर्णन खालीलप्रमाणेः 		
मिळकतीचे तपशिलवार	फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, स्तुती रेसिडेन्सी को-		
वर्णन	ऑपरेटिव्ह हाऊ. सोसा. लि., प्लॉट क्र. ०८,		
	सेक्टर-३५ई, खारघर, नवी मुंबई, तालुका पनवेल,		
	जि. रायगड.		
	५९२ चौ. फू. चटई क्षेत्र + ४२ चौ. फू. टेरेस चे सर्व ते		
	भाग आणि विभाग		
मिळकतीवरील बोजा	शून्य		
राखीव किंमत	रु. ६२,००,०००.००		
इअर रक्कम	रु. ६,२०,०००.००		
बोली वाढविण्याची रक्कम	१०००.००		
ई-लिलावाची तारीख आणि वेळ	२८.१२.२०२० रोजी स. ११.००		
मिळकत आयडी क्र.	IDIB0000S002		
बोलीदारांना ऑनलाईन बोलीमध्ये सहभागी होण्यासाठी आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादाः			
एमएसटीची लि. यांची वेबसाईट (www.mstcecommerce.com) ला भेट देण्यांचा सल्ल			
देण्यात येत आहे आणि तांत्रिक मदतीसाठी कृपया एमएसटीसी हेल्पडेक्स क्र. ०३३-			
२२९०१००४ आणि सेवा पुरवठादा	रांच्या हेल्पडेक्स मध्ये उपलब्ध इतर हेल्पलाईन नंबरवर		
` .			

एमएसटीसीकडे नोंदणी स्टेटस साठी ibapiop@mstcecommerce.com कडे संपर्क करावा आणि इअर स्टेटस साठी ibapifin@mstcecommerce.com कडे संपर्क करावा.

मिळकतीचा तपशिल आणि मिळकतीचे छायाचित्र आणि लिलावाच्या अटी आणि शर्तीसाठी कृपया <u>https://ibapi.in</u> येथे भेट द्या. आणि सदर पोर्टलशी संबंधित स्पष्टिकरणासाठी कृपया हेल्पलाईन नंबर '१८००१०२५०२६' आणि '०११–४११०६१३१' वर संपर्क करावा. बोलीदारांना वेबसाईट https://ibapi.in आणि www.mstcecommerce.com मध्ये

प्राधिकृत अधिकारी

मिळकत शोधतेवेळी वरील नमूद मिळकतीचा आयडी क्र. वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दिनांक: ११.१२.२०२०

DSB State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच, मुंबई (०५१६८): - ६ वा मजला, ''दि इंटरनॅशल' १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२० द्र. क्र.: ०२२-२२०५३१६३/२०५३१६४/२०५३१६५ ईमेल-sbi.05168@sbi.co.in

जंगम/स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) तरतुदीन्वये जंगम/स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सचना यादारे देण्यात येते की. खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत जिचा **प्रत्यक्ष कब्जा** स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनको ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी

30.97	३०. १२.२०२० (बुधवार) रोजी स. ११.०० ते दु. १.०० दग्म्यान ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत.					
अनु.	अनु. कर्जदार/गहाणदार/ वसूलीसाठी एकूण		स्थावर मिळकतीचे वर्णन	राखीब किंमत	इसारा अनामत रक्कम	मिळकतीच्या निरिक्षणाची
क्र.	हमीदाराचे नाव	थकबाकी		(₹.)	(इएमडी) (रु.)	तारिख आणि वेळ
2	मे. गायत्री प्रोसेसर्स	दि. ३०.०४.२०१५ रोजीस	मे. दिव्या टेक्सचरायसिंग प्रा. लि. च्या नावावर	₹.	₹.९,८०,०००/-	१९.१२.२०२०
	संचालक:	र्स. २,९७,३५,०८८.००	जमीन आणि फॅक्टरी इमारत (जंगम मत्ता सह),	९८,००,०००/-		दु. २.०० वा.
	श्रीम. उर्वीजा एस. बाफाना	(रूपये दोन कोटी सत्याणव	ब्लॉक क्र. २०७, प्लॉट क्र. २ पैकी, प्लॉट क्र. ३ए	(रूपये अठ्याणव		ते
	श्री. गजराज के. बाफाना	लाख पस्तीस हजार	(मोज. १३३२.५० चौ. मीटर्स) आणि प्लॉट क्र.	लाख मात्र)		सांय. ४.०० वा.
	श्री. सुशिल बाफाना	अठ्ठ्याऐंशी मात्र) च्यासह	३बी (मोज. १३२४.५० चौ. मीटर्स) बांधकामीत			
	(हमीदार)	त्यावरील पुढील व्याज,	शेड २६९.४१ चौ. मीटर, साहेली इंडस्ट्रीयल			
	मे. दिव्या टेक्सचरायसिंग प्रा.	परिव्यय आणि खर्च	इस्टेट, कारंज गाव, ता. मांडवी, जि. सुरत, राज्य			
	लि. (हमीदार)		गजरात पिन-३९× ११०			

इसारा अनामत रक्कम (इअर) २८.१२.२०२० सायं. ५.०० रोजी किंवा पर्वी बँकेत जमा करणे. इच्छुक खरेदीदार/बोलीदारांनी इअर रक्कम एनईएफटी/आरटीजीएस द्वारे खाते क्र. ३१०४६७८४७७४, आयएफएससी: एसबीआयएन०००१८२१, खात्याचे नाव: एसबीआय रिकव्हरी ब्रांच पेमेंट खाते

बँकः स्टेट बँक ऑफ इंडिया पत्ताः चर्चगेट शाखा(०१८२१) विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोची वेबसाईट https://www.sbi.co.in वर लिंकच्या आणि बँकेच्या मान्यताप्राप्त सेवा पुरवठादारांची वेबसाईट

https://sbi.auctiontiger.net चा संदर्भ घ्यावा. **चौकशी:** श्री. एस. सी. सारस्वत, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र.९८३३८१७६१६, श्री व्ही.बी. खेडेकर, सीटी केस अधिकारी, मोबाईल क्र.९००४६९७३९६

दिनांकः ११.१२.२०२० प्राधिकत अधिकारी ठिकाणः मुंबई स्टेट बँक ऑफ मुंबई

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large that, my clients are negotiating with MRS. CHANDRALEKHA ARUN ROONGTA, for purchase of the property more particularly described in the schedule hereunder written ("said property"). All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or any part thereof by virtue of mortgage, lien, charge or any right, as also any person, individual or entity having any right, title or interest of any nature whatsoever in respect of the said property by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim along with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that, claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a No claim Certificate in respect of the same SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel land admeasuring area 198.16 square meters alongwith the structure standing thereon situated at 13, 2nd Phopalwadi, Bhuleshwar Road, Mumbai – 400 002 bearing C.S. no. 1657 of BhuleshwarDivision and assessed by Municipal Corporation of Greater Mumbai under "C" ward No. 5284, Street No. 21 within the registration District and Sub District of Mumbai City.

> Kiran R. Gujar Advocate High Court Flat no. 14, 3rd Floor, Building no. 5A, Juhu Sangeeta Apartments, Santacruz (W), Mumbai – 49.

इंडियन बैंक Indian Bank

Zojwala Shopping Centre, Above Ramdev Hotel, 'A' Wing- I St Floor, Agra Road, KALYAN (WEST), THANE- 421301 Phone: 0251-2320843/2212945 Email:- kalyan@indianbank.co.in

Sale Notice for Sale of Immovable Properties E-auction Sale Notice for sale of immovable Assets under the Securitisation and Reconstruction of financial Assets and enforcement of security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the security Interest (Enforcement) Rules,2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property Mortgaged/charged to the secured creditor, the Physical possession of which has been taken by the authorized officer of Indian Bank Kalyan Branch, Secured Creditor, will be sold on As is where is " As is what is " and "Whatever there is "on 28.12.2020 for recovery of Rs 6911719.00 (Rupees Sixty Nine Lakhs eleven Thousand Thousand Seven Hundred and Nineteen Only) (as on 07.12.2020) due to the Indian Bank, Kalyan Branch, Secured creditor, from Borrower

ı	1. Mr. Bhushan Shyam Sonawane		Mrs. P Sonawar	allavi Bhus ne	shan	
	2) Address: Flat No. 2307, 23rd Floor, A,Tower, Metro Residency Behind Metro Junction Mall Netvali Kalyanshil Road Kalyan(E), Distt. Thane-421306		Floor, A,Tower, Metro Residency, Behind Metro Junction Mall,			
	The specific details of the pathrough e-auction mode are				rought	to sale
	property Flat		No. 2307	nd parcel o 7, 23rd Fl acy, Near M	oor, A	Tower,

anough o addition mode are chambrated below.					
Detailed description of the property	All that part and parcel of the property Flat No. 2307, 23rd Floor, A Tower, Metro Residency, Near Metro Junction Mall, Netvall Kalyanshil Road, Kalyan(E), Distt. Thane-421306. admeasuring 62.250 sq.mtrs carpet area along with open terrace of 5.992 sq. mtrs and utility area of 7.394 sq.mtrs.				
Encumbrances on the property	NIL				
Reserve Price	Rs 67,00,000.00				
EMD Amount	Rs 67,00,000.00				
Bid Incremental Amount	10000				
Date and time of e-auction	28.12.2020 11.00 Am				
Property ID No	IDIB0000K065K				
Bidders are advised to visit the website(www.mstcecommerce.com) of					

our e-auction service provider MSTC Ltd to participate in online bid For technical assistance please call MSTC HELPDESK No 033-22901004 and other helpline numbers available in service providers help desk. For registration status with MSTC Ltd, Please contact ibapiop@mstcecommerce.com and for EMD status please contact ibapifin@mstcecommerce.com.

For Property details and photograph of the property and auction terms and conditions please visit https://ibapi.in and for clarifications related to this portal, Please contact help line number 18001025026 and 011-

Bidders are advised to use Property ID number mentioned above while searching for the property in the website with https://ibapi.in and www.mstcecommerce.com.

Date:11.12.2020 Place:Mumbai

Authorised Officer

CIN: L52399MH1987PLC044954 Regd. Off.: Knowledge House, Shyam Nagar, Off Jogeshwari-Vikhroll Link Road, Jogeshwari (East), Mumbai - 400060. Tel. No.: +91 22 4055 2201 Website: www.felindia.in; Email: investoratiations@futuregroup.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 33, 47 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 16th December, 2020, inter-alia, to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020.

The above information is also available on the Company's website www.felindia.in and or the website of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Future Enterprises Limited

Place: Mumbai

Date: 10th December, 2020

Deepak Tanna **Company Secretary**



भिवंडी नि.शहर महानगरपालिका, भिवंडी

पाणी पुरवठा विभाग

ई निविदा स्चना क्र. २३ सन २०२०-२१

शुध्दीपत्रक

पाणी पुरवठा विभागामार्फत ई निविदा सुचना क्र. २३ सन २०२०-२१ ताडाली येथे पाण्याच्या टाकीसाठी ४०० मी मी व्यासाची पाईप लाईन टाकणेबाबतच्या कामाची निविदा नोटीस महा ई टेंडर संकेतस्थळावर दिनांक ०१/१२/२०२० रोजी प्रसिध्द करणेत आली आहे. सदर कामामधील बाब क्र.४ मध्ये डी आय के ९ पाईप ऐवजी डी आय के -७ पाईप असा नजरचुकीने उल्लेख झालेला आहे. तरी बाब क्र. ४ डी आय के - ९ पाईप अशी ग्राहय धरण्यात यावी. याबाबतची निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

सही/-कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग भिवंडी नि. शहर महानगरपालिका, भिवंडी

एम एम आर डी ए MUMBAI METROPOLITAN REGION **DEVELOPMENT AUTHORITY** MMRDA (A Government of Maharashtra Undertaking)

2nd floor, Engineering Division, Plot Nos. R-5, R-6 & R-12, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051. Tel. 26595996/5995, Fax: 26594179. ${\bf Email: vishal. jambhale@mailmmrda. maharashtra. gov. in}$ web: https://mmrda.maharashtra.gov.in

e-TENDER NOTICE

Building, NaMTTRI Building, Jetwan, Office Building and office premise ir Cr-2 building at Nariman Point. : Rs. 81,58,191/- (Excluding GST)

: Rs. 81.600/-

: 24 Months (Including Monsoon)

1) Estimated Cost : Rs. 1,000/- Plus 12% GST 2) Cost of Blank Tender Form 3) Earnest Money Deposit

4) Contract Period

: 11.12.2020 (10.00 hrs.) to 5) Bid Document download

08.01.2021 (18.00 hrs.) 6) Last date of online submission : 11.01.2021 (18.00 hrs.) Note: The e-Tender can be downloaded from e-Tendering Portal: https://

etendermmrda.maharashtra.gov.in. Any additional information, Corrigendum & help for uploading & downloading the e-tender, may be availed by contacting MMRDA's e-tendering service desk at the following id: etendersupport@ nailmmrda.maharashtra.gov.in or call us on 022-26597445.

Date: 11/12/2020 Place: Bandra (E), Mumbai No.: ED/M.Cell/Garden Maint./2 Yrs/2020

(Shri. V. A. Jambhale) **Executive Engineer** (Maintenance Cell) **Engineering Division**



www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये



Zonal Stressed Asset Recovery Branch: Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001 **Phone:** 022-43683807, 43683808 • **Fax:** 022-43683802 Email: armbom@bankofbaroda.co.in

APPENDIX IV-A [Proviso to Rule 8(6)]

E-Auction sale notice for sale of Immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security 2002 read with proviso to rule 8(6) of the security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Mortgaged/ Charged property to the Secured Creditors, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditors, will be sold on "As is what is" and Whatever there is" and "Without recourse basis" for recovery of dues of secured creditors from the below mentioned account/s. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ e-Auction date and time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-

Sr. No.	Name & Address of Borrower/s & Guarantors/s	Description of the immovable/ Movable property with known encumbrances, if any	Total Dues	Date & Time of E-auction	(1) Reserve Price (2) EMD, (3) Bid Increase Amount	Status of Possession (Constructive /Physical)	Property Inspection date & Time and Contact Details
1	M/s Mirah Realtors Pvt. Ltd. (Formerly Known as M/s Twinkle Realtors Pvt. Ltd.) Having Reg. Office: 208, Parvati Industrial Estate, Sunmill Compound, Lower Parel (W), Mumbai. 400013. Corporate Office: 317, Parvati Industrial Estate, Sunmill Compound, Lower Parel (W), Mumbai. 400013. 1. Mr. Omprakash B Goenka (Director & Guarantor)	i) Equitable mortgage of Office Premises entire 8th Floor at Swastik Disa Corporate Park Behind Rajshree Plaza Bearing CTS No 4060 4061 4062 and 4064 LBS Marg Ghatkopar West Mumbai 400086 Area as per agreement Built up area is 10413 sqft Carpet area 8678.88 sqft Encumbrance known to bank: Nii	Total Dues Rs. 9,05,24,313/- plus interest and cost from 05.02.2016 less recovery upto date	29.12.202 0 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 1406.00 lakh 2) Rs 140.60 lakh 3) Rs 1.00 lakh	Physical Possession	18.12.2020 11.00 am to 1.00 pm. Mr Bhushan Sonawale 9833008787
	2. Mr. Gaurav O Goenka (Director & Guarantor) Residence of Flat No. 101, A-Wing, 10th Floor, "SOMERSET HOUSE", Tyabji Bagh CHSL. Malabar cum Bycullar Hill Division, Off. Warden Road, Off Bhalubhai Desai Road, Mumbai-400026	ii) Equitable mortgage of Unit No 202 second floor Parvati Industrial Estate Sunmill Compound Lower Parel West Mumbai 400013 Area as per agreement Built up area is 1770 sqft Carpet area 1475 sqft Encumbrance known to bank: Nil		29.12.202 0 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 230.00 lakh 2) Rs 23.00 lakh 3) Rs 1.00 lakh	Physical Possession	16.12.2020 11.00 am to 2.00 pm. Mr Bhushan Sonawale 9833008787
	3. Mr. Prakash Utekar (Director) Residing at 208, Parvati Industrial Estate, Sun Mill compound, Lower Parel (W) Mumbai-400013 4. Mr. Venakatramna Natrajan (Director) Residing at 208, Parvati Industrial Estate, Sun Mill compound, Lower Parel (W) Mumbai-400013 5. M/s Twinkle Enviro-Tech Pvt. Ltd. (Corporate Guarantor)	iii) Equitable mortgage of Unit No 8 B 1 ground floor Parvati Industrial Estate Sunmill Compound Lower Parel West Mumbai 400013 Area as per agreement Built up area is 1675 sqft Encumbrance known to bank: Nil		29.12.202 0 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 218.00 lakh 2) Rs 21.80 lakh 3) Rs 1.00 lakh	Physical Possession	16.12.2020 11.00 am to 2.00 pm. Mr Bhushan Sonawale 9833008787
2	M/s Honesty Impex Parkar House, Room no 30, 3rd floor, 31/43 Sheriff Devji Street Mumbai-400003 Mr. Hasan Pachat Mr. Saleh Pachat i) Pachat House, Annakampad, Edapal, Malapuram, Kerala-679335 ii) House No 468, Room No 306, Nerul Gaon, Sector 20, Nerul West, Navi Mumbai-400706	1.25 Acres of land and building and other structures situated at Plot No:305/6, 306/6, 306/6, 306/7, 306/8 and 309/1, 2 in Anakkara Village, Ottapalam taluka Palakkad Dist. Door no XIII, 209, Anakkara Panchayat, Ottapalam taluk Palakkad District in the name of Mr. Hasan Pachat Encumbrance known to bank: Nil	Total Dues Rs. 2.28 Cr plus interest and cost from 30.06.2012 less recovery upto date	29.12.202 0 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 74.37 lakh 2) Rs 7.44 lakh 3) Rs 0.50 lakh	Physical Possession	19.12.2020 11.00 am to 2.00 pm. Mr. Arjun NS 7561879858
3	M/s Magnum Steels 42-A, Latif House, S. T. Road, Iron Market, Mumbai-400009. Mr. Kishor Gandhi Mr. Kunal Gandhi Mrs. Rupa Gandhi Mr.Bhumit K Gandhi 602, Simran Plaza, Corner of 3rd & 4th Road, Next of Hotel Regal Enclave, Khar(W), Mumbai 400052.	i) Commercial premises being unit no 602 admeasuring about 52.67 sq mtrs i.e 566.83 Sq ft., on 6th filoor and 1 parking space on the terrace level in the building known as Simran Plaza constructed on plot No. 16 admeasuring about 1003Sq, yards equivalent 838.50Sq Mtrs bearing CTS No. E/829 in Suburban Scheme No. VII Khar west Bandra Andheri Mumbai Suburban Encumbrance known to bank: Nil	Total Dues- Aggregating Rs. 98,91,07,325. 32/- (as on 24.10.2016 inclusive interest upto 30.09.2016 Plus interest and cost from 01.10.2016. less recovery up to date	29.12.202 0 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 165.30 lakh 2) Rs 16.53 lakh 3) Rs 1.00 lakh	Physical Possession	18.12.2020 11.00 am to 2.00 pm. Mr Yayati Gangavane 9767150781
		ii) All that piece and parcel of Flat no. 502, 5th floor admeasuring 900 Sq.ft carpet in the building known as Adobe Heights situated at Shraddhanand Road Vile Parle East Mumbai 400057. The structure of the building is standing on plot land bearing C.T.S No. 1358a, 1358/A1 to 7 F.P. No. 409 TPS V Vile Parle East in the Registration District of Mumbai Suburban. Encumbrance known to bank: Nil	uate	29.12.202 0 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs 159.60 lakh 2) Rs 15.96 lakh 3) Rs 1.00 lakh	Physical Possession	17.12.2020 11.00 am to 2.00 pm. Mr Yayati Gangavane 9767150781
4	M/s R V Steel 4, Kolsa Bunder, Darukhana, Mumbai-400010 Mr. Sher Singh Agarwal Smt.Rajrani Agrawal 401, Classic Commercial Compound 19th Road, Chembur East, Mumbai-400071 Mr. Dinesh Agarwal 104, Shiv Ashish Complex, 19th Road, Chembur East, Mumbai-400071	Plot of Land located at Gut No 118/2,121/1/12,129,139/2,143/2,143/2,14/2 at Village Chikale, Tal: Wada, Dist: Thane admeasuring H-9-R-21-P-2(92130 sq.mtr) in the name of Smt. Rajrani Sher Singh Agarwal W/o Shri Sher SinghAgarwal Encumbrance known to bank: Nil	Total dues Rs.32,49,31,305. 55 /- (as on 17.06.2016 plus interest and cost from17.06.2016. less recovery up to date	29.12.202 0 1400 Hrs to 1800Hrs	1) Rs.795.15 Lakh 2) Rs.79.60 Lakh 3) Rs. 1.00 Lakh	Physical Possession	21.12.2020 11.00 am to 1.00 pm. Mr Yayati Gangavane 9767150781

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Prospective

bidders may also contact the authorized officer on Tel No.022-43683801.

: 11.12.2020 : Mumbai

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

SOLID WASTE MANAGENENT (OPERATION) DIVISION 4th Floor, Worli Garage Bldg, Dr. E. Moses Rd., Worli, Mumbai -18 Tel- 4935688/93, 4922049/60

e-TENDER NOTICE

The Commissioner of Municipal Corporation of Greater Mumbai invites on line bids for:

"Supply of 8500 pairs of Plastic Lifter & Shovel for SWM department"

The bids can be downloaded from MCGM's portal (http://portal.mcgm.gov.in) under "e-procurement"

The Bid start date and time is 11.12.2020 after 11.00 A. M. and the bid end date and time is 24.12.2020 up

to 4.00 P. M. The intending bidders shall visit the Municipal website at (http://portal.mcgm.gov.in) for the further

Executive Engineer

(Solid waste Management) Zone-I

PRO/1201/ADV/2020-21

details of the tender.

Avoid self medication



AGC NETWORKS LIMITED

Regd. Off:- Equinox Business Park (Peninsula Techno Park), Off Bandra Kurla Complex, L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai - 400070 CIN: L32200MH1986PLC040652

EXTRA ORDINARY GENERAL MEETING HELD ON 11[™] DECEMBER, 2026 DECLARATION OF RESULTS OF E-VOTING AND VOTING AT THE EGM

As per the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015 ("LODR Regulation"), as amended, the Company had provided the facility of e-voting to the Shareholders to enable them to cast their vote electronically on the resolutions proposed in the Notice of Extra Ordinary General Meeting ("EGM"). The e-voting was open from 9.00 A.M. (IST) on uesday, December 8, 2020 to 5.00 P.M. (IST) on Thursday, December 10, 2020.

The Board of Directors had appointed Dr. S. K. Jain, Practising Company Secretary as the Scrutinizer for remote e-voting and e-voting at the EGM. The Scrutinizer has carried out the scrutiny of all the electronic votes received till 5.00 P.M. on December 10, 2020 and e-voting conducted during the EGM and submitted his Report on December 11, 2020. The Consolidated Results as per the Scrutinizers' Report dated December 11, 2020 are as follows:

r. lo.	Particulars	Type of Resolution	% of Votes in Favour	% Votes Against
	Issue of Convertible Warrants on Preferential basis	Special Resolution	100.00	0.00
2.	Alteration of Articles of Association of the Company	Special Resolution	100.00	0.00

Based on the consolidated report of the Scrutinizer(s), all resolutions as set out in the Notice of EGM have been duly approved by the Shareholders with requisite majority

For AGC Networks Limited

Sujay Sheth Date: December 11, 2020



Recovery Dept: 74-C, Samadhan Building, 2nd Floor, Senapati Bapat

Marg (Tulsi Pipe Road), Dadar (W), Mumbai 400 028. Phone No: +91 22 2422 1202/04/06/11. Fax: +91 22 24381310 PUBLIC NOTICE

Notice is hereby given to Mr. Kokle Sanjay Anand & Mrs. Kokle Shobha

Anand [Borrower/Co-Borrower/Mortgagor] - Flat No.603, Sixth Floor, "A" Wing, Building No.2, Ajit Apartment, Sarvodaya Nagar Project, Survey No.128/1pt, 129/1, 129/5 & 6, Village – Chikhloli, Tal. Ambernath, Dist. Thane, Ambernath (W), Dist. Thane – 421 503. [Admeasuring area: 635] sq.ft. carpet alongwith open terrace of 57 sq.ft. carpet].

You are well aware of the fact that the Authorised Officer of the Bank has already initiated action under the provisions of Securitisation Act, for sale of the secured asset i.e. Flat No.603, Sixth Floor, "A" Wing, Building No.2, Ajit Apartment, Sarvodaya Nagar Project, Survey No.128/1pt, 129/1, 129/5 & 6, Village - Chikhloli, Tal. Ambernath, Dist Thane, Ambernath (W), Dist. Thane - 421 503. [Admeasuring area 635 sq.ft. carpet alongwith open terrace of 57 sq.ft. carpet] under the provisions of Securitisation & Reconstruction of Financial assets and Enforcement of Security Interest Act. 2002. Further Bank had also published "Public Notice" for sale of the abovementiond property and same have already been informed to you. You were also informed/requested to locate the proper buyer for the abovementioned property, but you have failed to do so.

Now the Bank have received an offer of Rs.23,00,000/-(Rupees wenty Three Lakh Only) for purchase of the abovementioned proper tv. Hence, the bank is giving the present notice calling upon you to redeem the debts within 15 days from this notice failing which the bank will sale the aforesaid property for Rs.23,00,000/-(Rupees Twenty Three Lakh Only) through a private treaty under the provisions of Securitisation Act, 2002. Sd/-

Authorised Officer Place: Mumbai Saraswat Co-operative Bank Ltd Date: 12.12.2020

TARAPUR ENVIRONMENT PROTECTION SOCIETY Incorporated under Section 25 of the Companies Act, 1956 and existing compa

under Section 8 of the Companies Act, 2013)(CIN: U91990MH2004NPL148221 Regd. Office: Plot No. AM-29/Pt. Nr. Shivaji Nagar, MIDC Tarapur, Dist. Palghar, PIN - 401 506. Phone: 9607001185 Website: www.tepscetp.i e-mail: teps123_cetp@yahoo.co.in; info25mld@tepscetp.in

Notice is hereby given that 16th Annual General Meeting ("AGM" of the Members of Tarapur Environment Protection Society will be held or Thursday, 24th December, 2020 at 5.00 p.m. (IST) to transact the business as set out in the notice of AGM through Video Conference ("VC" or other audio visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circulars No. 4/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13,2020 and No. 20/2020 dated May 05,2020, issued by Ministry of Corporate Affairs Government of India ("MCA Circulars").

Electronic copies of Notice of 16th AGM and Annual Report of the

Company for the financial year 2019-20 ("Annual Report 2019-20") are being mailed electronically through email to those members whose e mail addresses are registered with the Company.

The Company has engaged Central Depository Services (India) Ltd (CDSL) to provide the facility of remote E-voting to the members and the facility of E-voting to the members participating in the AGM through VC/OAVM. The members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the CDSL e-Voting System. Members may access the same at https://www.evotingindia.com under shareholder/member login by using the remote E-voting credentials. The process and manner of remote E-voting, attending the AGM through VC/OAVM and E-voting during AGM, for members who have not registered their email address has been provided in the notice of AGM.

A member whose email address is not registered or updated with the Company can get his/her/its email address updated by submitting scanned copy of a signed request letter mentioning his/her/its email address, name, folio number and complete address by email to the Company or send these documents to the Share Transfer Agent of the Company i.e. Satellite Corporate Services Pvt Ltd, A/106-107, Dattani Plaza, East West Compound, Andheri Kurla Road, Sakinaka, Mumbai 400072. Email ID: service@satellitecorporate.com; nfo@satellittecorporate.com.

PURSUANT TO THE PROVISIONS OF THE ACT, A MEMBER ENTITLED TO ATTEND AND VOTE AT THE AGM IS ENTITLED TO APPOINT A PROXY TO ATTEND AND VOTE ON HIS/HER BEHALF AND HE PROXY NEED NOT BE A MEMBER OF THE COMPANY. SINCE THIS AGM IS BEING HELD PURSUANT TO THE MCA CIRCULARS THROUGH VC/OAVM. THE REQUIREMENT OF PHYSICAL ATTENDANCE OF MEMBERS HAS BEEN DISPENSED WITH. ACCORDINGLY, IN TERMS OF THE MCA CIRCULARS, THE FACILITY FOR APPOINTMENT OF PROXIES BY THE MEMBERS WILL NOT BE AVAILABLE FOR THIS AGM AND HENCE. THE PROXY FORM. ATTENDANCE SLIP AND ROUTE MAP OF AGM ARE NOT ANNEXED TO THIS NOTICE.

Place: Tarapur

Date: 10th December, 2020

For Tarapur Environment Protection Society

By Order of the Board

Gajanan Jadhav Manager (designated as General Manager-Technical)



Retail Asset Centralised Processing Centre, Mumbai South, 1st Floor, Voltas House -A, Dr. Ambedkar Road, Chinchpokli East, Mumbai – 33. Phone: 022 23707510/15

DEMAND NOTICE ne Authorised Officer of the Bank has issued Demand Notice on 31.10.2020 as mentioned slow in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned porrower/guarantors demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. Demand notice were returned undelivered / refused. Henci his publication of the notice is made for notice to the following Borrower/Guarantors. **Description of Property Mortgaged** as per Demand

Flat No. 1201, 12th Floor, (admn 827.96 sq.ft.) Orchid Residences situated at land CTS No. 66A, of Village Oshiwara, Andheri West, Mumbai - 53. Rs. 3,92,67,201/- as Mr. Ameet on 29.10.2020 with further interest and charges thereon Babubhai Shah and Borrower/Guarantors are hereby informed that Authorised Officer of the Bank shall unde

provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Mortgage Property/Secured Assets as mentioned above if the Borrower/Guarantors do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/Guarantors are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining Act, 2002. Borrower/Guarantors are advised to collect Original Notice issued us, 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower/Guarantors are advised to collect Original Notice issued uls, 13(2) from the undersigned on any working day in case notice sent by Regd. Post not received by them.

Date: - 09.12.2020 Authorised Officer

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my clients Praful Dhirailal Shah and Shailesh Dhirailal Shah, having their office at 21, Shakti Niwas, Ramchandra Lane Extn., Malad (West) Mumbai – 400064, being the Owners of the property described in the Schedule hereunder written, have requested me to verify their title and issue Certificate of title in respect of the schedule property, as being free from all encumbrances claims and

All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the schedule property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have been waived off and the undersigned shall proceed to issue a Title Certificate in respect

SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that piece and parcel of land admeasuring 682.17 square meter i.e. bearing final plot no 20 and 21 (part) of the Malad Town Planning Scheme no. 1 bearing CTS no. 359, 359/1 to 359/4 of village Malad East, Taluka Borivali in the registration-sub district of Bandra, Mumbai and registration District Mumbai situated and lying at Daftary Road Malad (East), Mumbai 400097, together with the aforesaid building known as 'Shailesh Niwas', 'Shailesh Apartment Co-Operative Housing Society Limited' and the Garage and bounded as follows. On or towards East

: By Property of Maniar bearing Malad TPS (I) Plot No. 21 : By Subhash Lane

On or towards West : By Public Road known as Daftary Road On or towards South

Place: Mumbai

: By Property belonging to Jai Shivam CHS Ltd. Dated this 12th day of December,2020 Divya Sanghvi Advocate

1001 Palazzo Landmark, West Avenue Road Santacruz (West), Mumbai 400 054, Mobile No.9867382667

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, we are investigating the title of Smt. Vimla Shyamsunder Vyas And Mr. Dinesh Shyamsunder Vyas, owners of all that piece and parcel of land admeasuring 940.2 square meters bearing CTS 396, 396/1 to 4 of Village Vile Parle, Taluka Andheri situated at K.D. Road, Vile Parle (West), Mumbai - 400 56, as stated more particularly under the Schedule hereinbelow ("Property").

Any person claiming any right, title, interest, benefit, claim, lien or demand, in or to the Property, and/or floor space index/development potential in respect thereof, or any part thereof, and/or any title deeds in respect thereof by way of inheritance, share, sale, conveyance, exchange, gift, mortgage, charge, lien, lease, tenancy, license, possession, encumbrance, bequest, easement, possession, occupation, naintenance, development rights, joint venture, decree or order of any court of law, or any agreement, power of attorney, or otherwise howsoever, is hereby required to make the same known, in writing, to realestate@bathiyalegal.com or the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of this notice, together with notarially certified true copies of documentary proof in support thereof, failing which the claims, if any, and of such right, title, interest, claim, lien or demand (if any) shall be treated as waived and/or abandoned not binding.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that piece and parcel of land admeasuring 940.2 square meters pearing CTS 396, 396/1 to 4 of Village Vile Parle, Taluka Andheri situated at KD. Road, Vile Parle (West), Mumbai - 40056, bounded as follows:

On or towards the North: Acme Building On or towards the South: V.M Road

On or towards the West: Nalla land occupied by Slum

On or towards the East: K. D. Road

Dated this 12th day of December, 2020

Bathiya Legal 909, Hubtown Solaris, Near East West Flyover, N. S. Phadke Marg, Andheri (E), Mumbai 400069

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

ARM - II BRANCH, MUMBAI 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-400001 **Tel. No.**: (022) 22651128 / 29

Email: cb6289@canarabank.com

Sd/

SALE NOTICE le Properties under the Securitization and E-Auction Sale Notice for Sale of Immovab

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) ar guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the ecured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whateve there is" basis on 29.12.2020 for recovery of ₹ 6,33,99,098.00 (as on 06.1.2017 plus further interest and charges thereon) due to the ARM II Branch of Canara Bank from M/s. Henan Fibres (I) Pvt. Ltd. with Read. address at 75/79. P. K. Bldg., 5A Gr. Floor. Ok anuman Lane, Kalbadevi Road, Mumbai-400002, represented by its Directors Mr. Manis ? Khimavat, Mrs. Shilpa M. Khimavat & M/s. Henan Fibres (India) Pvt. Ltd. (Guaranto

ith provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Sr. No.	Property Details		Earnest Money Deposit (in ₹)
1.	Vacant Land at Gut No. 61, Off. Kandla Road, Village Vadavali - Kudus, Taluka Wada, Thane Dist. admeasuring 1500 sq. mtr. in the name of M/s. Henan Fibers India Itd (situated Nr. Water Tank).	₹ 13,50,000/-	
he E	arnest Money Deposit shall be deposited on or before	28.12.2020 u	pto 5.00 p. m.

te of inspection of properties is on 22.12.2020 (11.00 a. m. to 2.00 p. m.) with prio ointment with Authorised Officer. Date up to which documents can be deposited i 28.12.2020 upto 5.00 p. m. or detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provide

Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Pradeep Padmar Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. : (022) 22651128 29 / Mob. No. 7639236670) or Mr. K. N. Pawar (Mob No.: 9833300312) e-mail id b6289@canarabank.com during office hours on any working day or the service provide M/s. C1 India Pvt. Ltd., Udvog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No 301, Gurgaon, Haryana. Pin-122015 (Contact No. +91 124 4302020 / 21 / 22 / 23 / 24 ort@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com

Date: 11.12.2020 Place: Mumba

Canara Bank, ARM-II BRANCH

Authorised Office



CIRCLE SASTRA CENTRE, MUMBAI CITY: #181-A1, 18th Floor,

'E' wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai – 400 005

Tel.: 022-41027300 , 41027305-24 **E-mail**: cs6041@pnb.co.in **POSSESSION NOTICE**

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement o Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 reac with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 03-02-2020 calling upon The Borrower M/S.2PI COMMUNICATION LLP. to repay the amount mentioned in the Notice being Rs.11,35,932.68 (Rupees- Eleven Lacs Thirty five Thousand Nine Hundred Thirty Two And Paise Sixty Eight Only) rithin 60 days from the date of notice/date of receipt of the said notice

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 10[™] day of December of the year 2020.

The borrower's/guarantor's/mortgagor's attention is invited to provisions of subsection (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the

Punjab National Bank for an amount of Rs.11,35,932.68 and interest thereon. DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY EQUITABLE MORTGAGE OF FLAT NO 802, 8TH FLOOR, K GURU-1 RESIDENCE DHARMADAS LANE, OFF L.T. ROAD, BORIVALI (WEST). MUMBAI-400092, OWNED BY MR. KAUSTUBH JOSHI, MRS. MADHAVI VENKATESH JOSHI AND MR.

S A WASNIK Authorised Officer

Puniab National Bank

Date: 10.12.2020 Place: Mumbai

VENKATESH JOSHI.

Authorized Office Bank of Baroda

Sd/-